

ई-लिलाव झालेल्या प्रमुख खनिजाच्या खाणक्षेत्रातून विहित कालावधीत “उत्पादन व वाहतूक” सुरु होण्याच्या दृष्टीने, अशा खाणक्षेत्राच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी मा.मुख्यमंत्री यांचे मुख्य आर्थिक सल्लागार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगट (Working Group) स्थापन करण्याबाबत.

## महाराष्ट्र शासन

उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग  
शासन निर्णय क्र. एमएनजी-०६२५/प्र.क्र.६४/उ-९अ  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२  
दिनांक:- २४ जून, २०२५

**वाचा:** मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान वित्तीय सल्लागार यांची दि.१३.०६.२०२५ रोजीची टिप्पणी  
**प्रस्तावना :-**

महाराष्ट्र राज्यात प्रमुख खनिजांचे ई-लिलावाद्वारे वाटप होऊन खाण क्षेत्रातून खनिजाचे विहित कालावधीत उत्खनन व वाहतूक सुरु होण्याच्या दृष्टीने, खाणपट्टाधारकास येणाऱ्या अडचणी दूर करून, राज्याला महसूल प्राप्त होण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहणे, या सर्व प्रक्रियेचा निरंतर आढावा घेण्यासाठी व यामध्ये येणाऱ्या अडचणीवर उपाययोजना सुचविण्यासाठी मा.मुख्यमंत्री यांचे मुख्य आर्थिक सल्लागार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगट (Working Group) स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

### शासन निर्णय:-

प्रमुख खनिजाच्या खाणक्षेत्रांचे ई-लिलावाद्वारे वाटप झाल्यापासून ते खाणक्षेत्रातून प्रत्यक्षरित्या “उत्खनन व वाहतूक” सुरू होईपर्यंतच्या टप्प्यामध्ये येणा-या अडचणीच्या अनुषंगाने प्रगतीचा आढावा व उपाययोजना सुचविण्याच्या उद्दिष्टाने मा.मुख्यमंत्री यांचे मुख्य आर्थिक सल्लागार यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे कार्यगट (Working Group) गठित करण्यात येत आहे.

अ.क्र.	पदाधिकारी	पदनाम
१	मा.मुख्यमंत्री यांचे मुख्य आर्थिक सल्लागार, महाराष्ट्र राज्य	अध्यक्ष
२	मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव	सदस्य
३	सचिव/प्रधान सचिव/ अपर मुख्य सचिव, खनिकर्म विभाग	सदस्य
४	सचिव/प्रधान सचिव/अपर मुख्य सचिव, वन विभाग	सदस्य
५	सचिव/प्रधान सचिव/अपर मुख्य सचिव पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग	सदस्य
६	प्रधान मुख्य वनसंरक्षक, नागपूर	सदस्य
७	नोडल ऑफीसर व अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनसंरक्षण कायदा)	सदस्य
८	महासंचालक / संचालक, भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय, नागपूर	सदस्य सचिव

## समितीची कार्यकक्षा:-

१. राज्यातील विविध प्रमुख खनिजांच्या खाणपट्ट्यांचे ई-लिलावाद्वारे वाटप झाल्यापासून ते खाणक्षेत्रातून प्रत्यक्षरित्या उत्खनन व वाहतूक सुरू होईपर्यंत, सर्व यंत्रणांमध्ये समन्वय व आढावा घेऊन उपाययोजना सुचविणे.
२. खाणपट्ट्यासाठी आवश्यक वन, पर्यावरण विषयक व इतर परवानग्यासाठी पाठपुरावा करणे.

## समितीचा बैठकांचा कालावधी:-

उपरोक्त समितीची बैठक समिती अध्यक्षांच्या निर्देशान्वये आवश्यकता असेल त्यावेळी अथवा दोन आठवड्यातून एकदा आयोजित करण्यात यावी.

उपरोक्त शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळ [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) वर उपलब्ध करून देण्यात येत असून, त्याचा संगणक संकेतांक २०२५०६२४१४५३४३४३१० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशाने व नावाने,

(लक्ष्मीकांत ढोके)

सह सचिव, महाराष्ट्र शासन

## प्रत-

१. मा.राज्यपाल यांचे प्रधान सचिव
२. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
३. मा.अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, विधानमंडळ सचिवालय, मुंबई-३२
४. मा.सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद, विधानमंडळ सचिवालय, मुंबई-३२
५. मा.विरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र विधानसभा, विधानमंडळ सचिवालय, मुंबई-३२
६. मा.विरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र विधानपरिषद, विधानमंडळ सचिवालय, मुंबई-३२
७. मा.विधानमंडळ सदस्य (सर्व)
८. मा.मुख्यमंत्री यांचे मुख्य आर्थिक सल्लागार, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन ट्रान्सफॉर्मेशन, निर्मल बिल्डींग, ५ वा मजला, नरीमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१.
९. अपर मुख्य सचिव (खनिकर्म विभाग), उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग मंत्रालय, मुंबई-३२
१०. अपर मुख्य सचिव, उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
११. प्रधान सचिव/अपर मुख्य सचिव पर्यावरण व वातावरण बदल विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
१२. प्रधान सचिव/अपर मुख्य सचिव (महसूल) महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
१३. प्रधान सचिव/अपर मुख्य सचिव (वने) महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
१४. प्रधान मुख्य वनसंरक्षक, नागपूर
१५. नोडल ऑफीसर व अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनसंरक्षण कायदा), नागपूर
१६. महासंचालक/संचालक, भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय, नागपूर
१७. सर्व जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, खनिकर्म शाखा, (संबंधित जिल्हा)
१८. आय.बी.एम (Indian Bureau of Mines) यांचे प्रतिनिधी
१९. जिल्हा खनिकर्म अधिकारी (सर्व संबंधित जिल्हे)
२०. निवडनस्ती (उद्योग-९अ)